

15<sup>th</sup> July, 2021

BSE Limited Department of Corporate Services Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001 National Stock Exchange of India Limited Listing Department Exchange Plaza Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 050

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with the General Circulars dated 5<sup>th</sup> May, 2020 and 13<sup>th</sup> January, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs, we enclose herewith copies of the Notice published in newspapers (Business Standard all editions and Sakaal, Mumbai) on 14<sup>th</sup> July, 2021 informing that the 67<sup>th</sup> Annual General Meeting of the Company will be held on Friday, 27<sup>th</sup> August, 2021 at 3.00 p.m. (IST) through Video Conferencing / Other Audio Visual Means.

2. The above information is also available on the website of the Company. at www.voltas.com

3. This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully, VOLTAS LIMITED

llatra


V. P. Malhotra Vice President – Taxation, Legal & Company Secretary

Enc.

**VOLTAS LIMITED** 

Corporate Management Office Registered Office Voltas House 'A' Dr Babasaheb Ambedkar Road Chinchpokli Mumbai 400 033 India Tel 91 22 66656251 66656258 Fax 91 22 66656311 e-mail vpmalhotra@voltas.com website www.voltas.com Corporate Identity Number L29308MH1954PLC009371

A TATA Enterprise



2. The Notice of the EGM along with login details of joining the EGM will be sent only by email to all those Members, whose email addresses are registered with the by email to all those Members, whose email addresses are registered with the Company or its Registrar or with their respective Depository Participants in accordance with MCA Circular(s). Members can join and participate in the EGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the EGM and the manner of participation in the remote electronic voting or casting vote through the e-voting system during the EGM are provided in the Notice of the EGM. The attendance of the Members attending the EGM through VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of the Companies Act, 2013. The Notice of the EGM will be made available on the website of the Company at www.netwidtate.com www.nclbuildtek.com.

Chenna

13 July, 2021

3. Members whose email addresses are not registered with the depositories can register the same for obtaining login credentials for e-voting for the resolutions proposed in the Notice of EGM in the following manner:

i. For Physical shareholders- Please provide necessary details like Folio No. Name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of A ad h ar C ard ) by e mail to C om pany e mail id: companysecretary@nclbuildtek.com.

ii. For Demat Shareholders- Please provide Demat account details (CDSL-16 digit

MK CABLES AND CONDUCTORS P	VT. LTD.	
(CIN: U40109TN2007PTC063386	/	
- IN LIQUIDATION announces sale of Plant and Mach		
"As is where is basis", "As is what is basis", "Whate "Without recourse basis"	ver there is b	asis"and
	DECEDVE	
DESCRIPTION OF THE ASSET	PRICE* (Rs.)	EARNEST MONEY DEPOSIT (Rs.)
LOT 1: (At Gummidipoondi Chennai)	56,70,000	5,67,000
Plant and Machinery, Spares, Raw Material, Stores and Consumables situated at Plot No: D16(N), 1 <sup>st</sup> SIPCOT		-,,
Industrial Complex at Gummidipoondi, Chennai 601 201, in		
Shed 1 (Partial) and Shed 2.		
*Reserve Price is exclusive of G	ST.	1
GST on Assets mentioned above@ 18% will be charged Price.	in addition t	o the Reserve
E- Auction Date: 27/07/2021 (Time: 11.00 A		
Last date for Submission of EMD: 23/07/2021	Before 4.00	
Last date for Submission of EMD: 23/07/2021 Bid increment Value: Rs.50,000/- pe	Before 4.00 r LOT.	PM)
Last date for Submission of EMD: 23/07/2021	Before 4.00 r LOT. the details o	PM) of the Auction.
Last date for Submission of EMD: 23/07/2021 ( Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> to know about Also download the Process Memorandum and sale noti	Before 4.00 r LOT. the details o ce to know t	PM) of the Auction. he terms and
Last date for Submission of EMD: 23/07/2021 Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction.	Before 4.00 r LOT. the details of the details of the know t bile No : +9	PM) of the Auction. he terms and
Last date for Submission of EMD: 23/07/2021 Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. <u>For E-Auction Details Contact :</u> Mr. Praveen Thevar, Mo	Before 4.00 r LOT. the details c ice to know t bile No : +9 dator	PM) of the Auction. he terms and
Last date for Submission of EMD: 23/07/2021 ( Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: <u>https://ncltauction.auctiontiger.net</u> to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. <u>For E-Auction Details Contact :</u> Mr. Praveen Thevar, Mo RAMAKRISHNAN SADASIVAN, Liqui MK Cables and Conductors - In Liquic IBBI/IPA-001/IP-P00108/2017-18/102	(Before 4.00 r LOT. the details of cce to know t bile No : +9' dator dator lation 215	PM) of the Auction. he terms and 1 97227 78828
Last date for Submission of EMD: 23/07/2021 ( Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: https://ncltauction.auctiontiger.net to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. For E-Auction Details Contact : Mr. Praveen Thevar, Mo RAMAKRISHNAN SADASIVAN, Liqui MK Cables and Conductors - In Liquic IBB/I/PA-001/IP-P00108/2017-18/102 Address: Old No 22, New No 28, Menod Street, J	(Before 4.00 r LOT. the details of cce to know t bile No : +9' dator dator lation 215	PM) of the Auction. he terms and 1 97227 78828
Last date for Submission of EMD: 23/07/2021 ( Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: https://ncltauction.auctiontiger.net to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. For E-Auction Details Contact : Mr. Praveen Thevar, Mo RAMAKRISHNAN SADASIVAN, Liqui MK Cables and Conductors - In Liquit IBBI/IPA-001/IP-P00108/2017-18/102 Address: Old No 22, New No 28, Menod Street, I Tamil Nadu, Chennai 600007.	(Before 4.00 r LOT. the details of cce to know t bile No : +9 dator lation 115 Purasawalkar	PM) of the Auction. he terms and 1 97227 78828 m,
Last date for Submission of EMD: 23/07/2021 Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: https://ncltauction.auctiontiger.net to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. For E-Auction Details Contact : Mr. Praveen Thevar, Mo RAMAKRISHNAN SADASIVAN, Liquid MK Cables and Conductors - In Liquid IBBI/IPA-001/IP-P00108/2017-18/102 Address: Old No 22, New No 28, Menod Street, Tamil Nadu, Chennai 600007. Phone No: 9444455982E-Mail Id: <u>sadasivan.irr</u>	(Before 4.00 r LOT. the details of ce to know t bile No : +9 dator lation 115 Purasawalkar p@gmail.com	PM) of the Auction. he terms and 1 97227 78828 m,
Last date for Submission of EMD: 23/07/2021 ( Bid increment Value: Rs.50,000/- pe VISIT: https://ncltauction.auctiontiger.net to know about Also download the Process Memorandum and sale noti conditions of the auction. For E-Auction Details Contact : Mr. Praveen Thevar, Mo RAMAKRISHNAN SADASIVAN, Liquir MK Cables and Conductors - In Liquir IBBI/IPA-001/IP-P00108/2017-18/102 Address: Old No 22, New No 28, Menod Street, I Tamil Nadu, Chennai 600007.	(Before 4.00 r LOT. the details of ice to know t bile No : +9 dator lation 215 Purasawalkar p@gmail.com	PM) of the Auction. he terms and 1 97227 78828 m,

NOTICE OF SIXTY-SEVENTH ANNUAL GENERAL MEETING

VOLTAS

A TATA Enterprise

This is to inform that, due to continuing COVID-19 pandemic, the Sixty-Seventh Annual General Meeting ('AGM') of Voltas Limited (the 'Company') will be convened through Video Conferencing ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circulars dated 5th May, 2020 and 13th January, 2021 issued in that behalf by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars') and Circulars dated 12th May. 2020 and 15th January. 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars').

The 67th AGM of the Members of the Company will be held on Friday, 27th August, 2021 at 3.00 p.m. (IST) through VC/OAVM provided by National Securities Depositories Limited ('NSDL') to transact the businesses as set out in the Notice convening the AGM.

The e-copy of Annual Report for the financial year 2020-21 along with Notice of the AGM, Financial Statements and other Statutory Reports will be available on the website of the Company at www.voltas.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com. Additionally, the Notice of AGM will also be available on the websites of the Stock Exchanges on which the securities of the Company are listed, i.e. at www.nseindia.com and www.bseindia.com. Members can attend and participate in the AGM only through the VC/OAVM, the details of which will be provided by the Company in the AGM Notice. Accordingly, please note that no provision / arrangement has been made to attend and participate in the 67th AGM of the Company in person to ensure compliance with the directives issued by the Government Authorities with respect to COVID-19. Members attending the Meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Notice of AGM along with the Annual Report for financial year 2020-21 will be sent electronically to those Members whose e-mail addresses are registered with the Company/ Registrar & Share Transfer Agent ('Registrar') / Depository Participants ('DPs'). As per the MCA Circulars and the SEBI Circulars, no physical copies of the Notice of AGM and Annual Report will be sent to any Member. Members who have not yet registered their email addresses are requested to follow the process mentioned below, before 5:00 p.m. (IST) on Friday, 20th August, 2021, for registering their email addresses to receive the Notice of AGM and Annual Report electronically and also receive login ID and password for remote e-voting:

- (a) Visit the link https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html
- (b) Select the name of the Company from dropdown list: Voltas Limited:
- Enter the DP ID & Client ID / Physical Folio Number, Name of the Member and PAN details. Members holding shares in physical form need to additionally enter one of the share certificate numbers:
- On successful verification, system will allow you to enter your e-mail address and mobile number:
- Enter e-mail id and mobile number; (e)
- System will send OTP on mobile number and e-mail id; (f)
- Enter OTP received on mobile number and e-mail id; (g)
- The system will then confirm the e-mail address for receiving the AGM Notice and Annual (h) Report 2020-21.

After successful submission of e-mail address, NSDL will e-mail a copy of AGM Notice along with Annual Report for 2020-21 and e-voting User ID and Password. In case of any queries, Members may write to csg-unit@tcplindia.co.in or evoting@nsdl.co.in

The above system also provides a facility to the Members to upload a self-attested copy of their PAN card, if PAN details are not updated in accordance with the requirements prescribed by SEBI.

For permanent registration of e-mail address, Members holding shares in demat form are requested to update the same with their Depository Participants (DPs) and with the Registrar & Share Transfer Agent - TSR Darashaw Consultants Private Limited (TSR), in case the Members are holding shares in physical form by writing at csg-unit@tcplindia.co.in.

TP	TP SOUTHEF Kamapalli, Southern Odisha Distribut	Courtpeta, Be	ement De rhampur, Ga E INVITING	STRIBUTIO partment) njam, Odisha, India -70 TENDER	60 004
SI. No.	Tender Description	Tender Enquiry No.	EMD (Rs.Lakhs)	Tender Fee Inclusive of GST (Rs.)	Last date & time of Payment of Tender Fee
1.	Open Tender for Rate Contract for supply of 11KV 3P4W Oil Cooled Combined CTPT Units	TPSODL/OT/	1.00	5,000	19.07.2021, 17:00Hrs.
2.	Tender for SITC of 320 KVADG set with Acoustic enclosure and AMF panel at Berhampur, TPSODL	TPSODL/OT/	0.5	5,000	21.07.2021, 17:00Hrs.
3.	SITC work for Civil, Elec- trical, Fire, HVAC & Fur- niture for PSCC & Call centre readiness at Berhampur, TPSODL	TPSODL/OT/ 2021-22/022	5.00	5,000	26.07.2021, 17:00Hrs.
4.	Tender for Supply of LT AB Cables.	NIT No. TPSODL/OT/ 2021-22/023	20.00	5,000	25.07.2021, 17:00Hrs.

For detailedtender, please visit Tender Section on TPSODL website https://www.tpsouthernodisha.com Interested bidders are required to submit Tender Fee and Authorization Letter before Last Date and time, as indicated above, after which link from TPSODL E-tender system will be shared for further communication and bid submission. Please note that all future correspondence regarding the tender, bid submission, bid submission date extension, etc. will happen only through TPSODL E-tender system. Also, all future corrigendum, if any, will be informed on Tender Section on TPSODL website

# W.S. INDUSTRIES (INDIA) LIMITED CIN: L29142TN1961PLC004568

## Registered Office : 108, Mount Poonamallee Road, Porur, Chennai - 600 116

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE HALF YEAR AND YEAR ENDED 31ST MARCH 2021 (under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015)

	$\mathbf{N}$						₹ in Lakhs
			STANDALONE		(	ONSOLIDATED	
S.		HALF YEA	R ENDED	YEAR ENDED	HALF YE	AR ENDED	YEAR ENDED
No.	Particulars	31st March 2021	31st March 2020	31st March 2020	31st March 2021	31st March 2020	31st March 2020
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total income from						
	operations (net)		20.79	20.79		20.79	20.79
2	Net Profit / (Loss) for the						
	period (before Tax,						
	Exceptional / Extraordinary						
	items)	(636.31)**	(8.20)	(495.11)	(638.46)**	(9.95)	(511.78)
3	Net Profit / (Loss) for the						
	period (before Tax, after						
	Exceptional / Extraordinary	1014 2014*0 4	(5001.01)		1010 201**	(5222.00)	(0070.00)
4	items) Net Profit / (Loss) for the	(614.20)**@#	(5231.31)	(6059.59)	(616.36)**@#	(5233.06)	(6076.26)
4	period (after Tax, after						
	Exceptional / Extraordinary						
	items)	(614.20)**@#	(5231.31)	(6059.59)	(616.36)**@#	(5233.06)	(6076.26)
5	Total Comprehensive income		. ,	. ,	, , _	, ,	· ,
	for the period {Profit/(Loss)						
	for the period (after Tax) and						
	other Comprehensive income						
	(after Tax)}	(614.20)**@#	(5231.31)	(6059.59)	(616.36)**@#	(5247.13)	(6076.26)
6	Equity Share Capital	2626.06	2626.06	2626.06	2626.06	2626.06	2626.06
7	Reserves(excluding Revaluation Reserve) as						
	shown in the audited						
	Balance Sheet of the						
	Previous year			(14009.83)			(14013.06)
8	Networth	(8062.53)	(7226.87)	(7226.87)	(8067.92)	(7230.09)	(7230.09)
9	Paid up Debt Capital	200.00	200.00	200.00	200.00	200.00	200.00
10	Outstanding redeemable						
	Preference Shares	1275.00	1275.00	1275.00	1275.00	1275.00	1275.00
	Debt Equity Ratio	(0.02)	(0.03)	(0.03)	(0.02)	(0.03)	(0.03)
12	Earnings Per Share (for						
	continuing and discontinuing						
	operations) (of ₹ 10/- each) a) Basic	(2.54)	(20.08)	(23.47)	(2.55)	(20.14)	(23.54)
	b) Diluted	(2.54)	(20.08)	(23.47)	(2.55)	(20.14)	(23.54)
13	Capital Redemption Reserve		1761.55	1761.55	1761.55	1761.55	1761.55
	Debenture Redemption						
	Reserve	-	-	-	-	-	-
15	Debt Service Coverage						
	Ratio	**	**	**	**	**	**
16	Interest Service Coverage						
	Ratio	**	**	**	**	**	**

1. The above is an extract of the detailed format of Half Year and Year ended 31st March 2021 audited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBL (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The ful format of the audited Financial Results for the Half Year and Year ended 31st March 2021 are available on the Stock Exchange Website (www.bseindia.com) and on the Company's website (www.wsindustries.in/KYC)

2. The above results were reviewed by the Audit Committee, approved and taken on record by the Board at its meeting held on 13th July 2021, in terms of Regulation 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. is adopting Indian Accounting Standards (Ind AS) and this financial results for the half The Gree March 2021 are prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Ind AS prescribed under Section 133 of the companies Act, 2013 read with relevant Rules issued thereunder and in terms of SEBI circular no.CIR/CFD/FAC/62/2016 dated 5th July 2016. 4. Figures have been regrouped/reclassified wherever necessary, to conform to this year's classifications and as per amended schedule iii to the Companies Act 2013 vide Notification dated 24th March 2021.

peneficiary ID or NSDL-16 digit DPID + CLID), Name, client maste Consolidated Account statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card) to the Company email id: companysecretary@nclbuildtek.com.

Please note: In order to register your email address permanently, the Members are requested to register their email address, in respect of electronic holdings with the Depository, through the concerned Depository Particip

4. The business as set out in the Notice will be transacted only through voting by electronic means i.e. e-voting system and as required, the Company is providing by the said e-voting facility to all its members. Under the said system, members are allowed to exercise their voting rights through remote e-voting process, wherein they can cast their vote from a place other than venue of the meeting. Apart from aforesaid remote e-voting facility, voting through e-voting system will also be provided during the EGM and those members who did not exercise their vote under remote e-voting, are allowed to cast their vote under this platform. Since physical attendance of Members has been dispensed with, the requirement relating to put every resolution to vote through a ballot process at the meeting will not be applicable.

The Company has engaged the services of Central Depository Services (India) Limited (CDSL) as the Agency to provide e-voting facility. The detailed instructions as to accessing the CDSL portal, creation of login ID and password, etc., relating to as to accessing the CDSL portal, creation of login ID and password, etc., relating to remote e-voting and provided in Notice. The **cut-off** date for determining the eligibility to vote by remote e-voting or e-voting system at the EGM shall be **30<sup>m</sup> July, 2021**. Members holding shares either in physical form or Dematerialised form as on the cut-off date i.e. 30<sup>m</sup> July, 2021 may cast their votes electronically on the businesses as set out in the notice through electronic voting system of CDSL ("Remote e-voting").

The remote e-voting shall commence on 4<sup>th</sup> August, 2021 at 9:00 hours (IST) and end on 6<sup>th</sup> August, 2021 at 17:00 hours (IST). Any person, who acquires shares of the company and become a member of the company after dispatch of the notice of EGM and holding shares as of cut-off date i.e. 30<sup>th</sup> July, 2021, may obtain the login-ld and password by sending a request to companysecretary@nclbuildtek.com. However, if a person is already registered with CDSL for e-voting then the existing user ID and password can be used for casting the vote. The remote e-voting module shall be disabled by CDSL after 5.00 PM. IST on 6<sup>th</sup> August, 2021 and once the vote on a resolution is cast by the member, the members shall not be allowed to change it subsequently. Members who have cast their votes by remote e-voting prior to the EGM may also attend the EGM but shall not be entitled to cast their vote again during the EGM. Members may note that a person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners mentioned by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at EGM.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from 31th July, 2021 to 7th August, 2021 (Both days inclusive) on account of the Extra-Ordinary General Meeting.

The instructions for the participation through VC and the process of e-voting, including the manner in which Members holding shares in physical form or who have not registered their E-mail addresses can cast their vote through e-voting. are provided as part of the Notice of the EGM.

Members who have not registered their email address are requested to register email address and are requested to register the same in respect of shares held in electronic form with the depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by writing email to company: companysecretary@nclbuildtek.com.

In case of queries relating to remote e-voting/e-voting, members may refer to frequently asked questions (FAQ's) and e-voting user manual for shareholders available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or Contact at Tollfree No:1800225533

In case of any grievances/queries relating to conduct of EGM through VC/OAVM/ e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on Tollfree No:1800225533

Place: Hyderabad Date: 13.07.2021

For NCL Buildtek Limited (Formerly NCL Alltek & Seccolor Ltd U. Divya Bharathi **Company Secretary** 

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL to all its Members to cast their votes electronically before the AGM on Resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, the Company shall also provide the facility of voting through remote e-voting system during the Meeting. Detailed procedure for remote e-voting before / during the AGM will be provided in the Notice of the AGM.

Members who have not updated their bank account details for receiving the dividend amount (subject to deduction of tax at source, as may be applicable) directly in their bank account through Electronic Clearing Service or any other means, may follow the instructions given below:

Physical Send hard copies of the following details/documents to TSR Darashaw Consultants Holding Private Limited, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli (West), Mumbai 400 083, latest by 12th August, 2021.

- (a) a signed request letter mentioning name, folio number, complete address and following details relating to bank account in which the dividend is to be credited:
  - (i) Name and Branch of Bank and Bank Account type;
- (ii) Bank Account Number and Type allotted by your bank after implementation of Core Banking Solutions:
- (iii) 11 digit IFSC Code
- (b) original cancelled cheque bearing the name of the Member or first holder, in case shares are held jointly;
- (c) self attested copy of the PAN Card; and
- (d) self attested copy of any document (such as Aadhaar Card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Member as registered with the Company.

Members holding shares in demat form are requested to update their Electronic Demat Holding Bank Mandate with their respective DPs.

In case of non-availability of bank details of any Member, the Company shall dispatch the dividend warrant/ cheque/ demand draft by post to such Member upon normalization of activities n view of the ongoing COVID-19 pandemic

Pursuant to the Finance Act, 2020, dividend income is taxable in the hands of the Members with effect from 1st April, 2020 and the Company is required to deduct tax at source ('TDS') at the applicable rates and in the manner provided in the Income Tax Act, 1961 (the 'IT Act'). In general, to enable compliance with TDS requirements, Members are requested to complete and / or update their Residential Status, PAN, Category as per the ITAct with their DPs or in case, the shares are held in physical form, with the Company / Registrar by sending documents through email or by uploading the documents on the link https://tcpl.linkintime.co.in/formsreg/submission-of-form-15g-15h.html by Friday, 6th August, 2021. A detailed process has been sent to the Members and also available for download on the website of the Company at https://www.voltas.com/announcements Communication to Shareholders for deduction of tax on Dividend.

**VOLTAS LIMITED** 

Sd/-V.P. Malhotra Vice President -Taxation, Legal & Company Secretary

5. The figures for the Half Year ended 31st March 2021 are the balancing figures between the audited figures in respect of ful financial year and the published year to date figures upto the First Half year of the financial year

6. The lockdown and restriction of activities due to Covid -19 did not have any significant impact on the Holding Company's overall performance during the current period, but has impacted the functioning with shutdown of office.

Due to the above, the efforts of the Holding Company on the resolution plan has not made progress. The Holding Company will be able to get a better clarity only after the lockdown is lifted and reasonable normalcy is restored.

Regarding the Subsidiaries, the effects of COVID -19 pandemic did not have any significant impact on their respective operations and compliances, during the year under review.

#### STANDALONE:

W S

7. The status of production and related activities remains unchanged as reported for the previous half year.

8. \*\* No Interest has been provided on the financial facilities availed from the banks/financial institutions since the company will be seeking reliefs as part of the resolution plan eventually to be finalised.

9. In the previous year Chennai Insulator division and Visakhapatnam Insulator division (wef 01.10.2019- 6 Months) were considered as "Discontinued Operations". For the current full year under review. Chennai Insulator division and Visakhanatnan Insulator division are being considered as "Discontinued Operations". Hence previous period figures are not comparable. Turnkey Project Business Segment is considered as "Continuing Operations" in both the years. Accordingly adjustments are shown separately in the statement of profit and loss under Ind AS 105.

10. The Company has partially complied with the terms of the settlement agreements executed with the secured lenders as highlighted in the annual report for the financial year ending 31st March 2019 but the company has been unable to complete the full and final settlement due in February 2019. Pursuant to the same, the Company has received latest claim letter in Feb 2021 claiming repayment of contractual dues as follows:

(i) ₹ 523.18 cr., from Edelweiss Asset Reconstruction Company Limited (in its capacity as Trustee of EARC SAF 1 Trust, EARC Trust SC 168, FABC Trust SC 209) as on Jan. 31, 2021.

(ii) ₹ 110.53 cr., from IDBI Trusteeship Service Limited (as a debenture trustee on behalf of debenture holders) as on Jan. 31, 2021

(iii) ₹ 177.40 cr., from Allium Finance Private Limited as on Jan 31, 2021.

The claim amounts include interest up to the said period and other charges as provided for under the respective financing documents entered into by the company. The Company is in discussions with the secured lenders for its resolutior

11. @As required under Ind AS 36 Impairment amounting to ₹4618.93 Lakhs has been provided for the year ended 31st Mar 2021 in the books of Vizag Insulator Division (considered as discontinued operations w.e.f. 01.10.2019) with reference to Land on unexpired Lease period (as on 31st Mar 2021), Buildings on Card Rate and other fixed assets on the respective WDV basis. The provision made earlier in the year ended 31st March 2020 amounting to  $\gtrless$  4570.01 Lakhs stands reversed.

12.The company has additionally subscribed to 20000 Equity Shares of ₹ 10/- each fully paid up in the Subsidiary, viz., Vidagara ech Park Private Limited during the guarter under review

13. The Company has considered Electro-porcelain products and Turnkey Projects business segment as the primary segment for disclosure

14. The Company clarifies that its Project business vertical is currently functioning at a low scale because of inadequacy of funds. However, the Company is evaluating various steps in connection with the re-vitalization and long term stability and growth of its

Turnkey Project Business Unit which potential and opportunity exists once the balance sheet is restructured.

Moreover, the continuing disruption caused by the Covid pandemic on normal business activities has delayed the progress of such

The Company is also in the process of exploring various options for effective usage of its industrial land in Chennai in compliance with various approvals and regulations based on its previous experience.

These steps are intended to set the foundation for the revival of activities of the company. Hence, the company continues to prepare its Accounts and the Statement of audited financial results on a 'going concern' basis of accounting

15. #The liability of ₹ 4 cr., assigned by one of the erstwhile Subsidiaries to the Holding Company, now confirmed not payable, has been written back during the period under review.

### CONSOLIDATED:

16. The Consolidated financial statements relate to W.S. Industries (India) Limited (the Parent Company), and its Subsidiary Companies. The Parent Company with its subsidiaries constitute the Group.

17. The Subsidiary Companies considered in the consolidated financial statements are Vidagara Tech Park Private Limited and WS Insulators Private Limited, whose country of incorporation are in India and the percentage of voting power by W.S. Industries (India) limited as on 31st March 2021 is 100% and 100% respectively.

18. The Group is not required to provide Segment Reporting under the criteria specified in IND AS 108.

Chennai 13th July, 2021

Mumbai, 13th July, 2021

**Registered Office:** Voltas House 'A', Dr. Babasaheb Ambedkar Road, Chinchpokli, Mumbai 400 033. Tel. No. : +91 22 6665 6511 Fax No. : +91 22 6665 6311 Website : www.voltas.com e-mail : shareservices@voltas.com CIN : L29308MH1954PLC009371



स्रगणालयाच्या आगीत ६४ जण मृत्युमुखी       इसके दक्षिण शहर नसीरिया येथे अल हुसेन कोविड रुणालयाच्या आयसोलेशन बॉर्डमध्ये सोमवारी लागलेल्या भीषण आगीत देन आरोग्य कर्मचा=्यांसह ६४       अधिक जखमी झाले आहेत. आग नियंत्रण मिळवले आहे. कोविड वॉर्डम ऑक्सजन टॅकमध्ये स्प्रोट झाल्याने ग्रित्युमुखी         भ्रावर्धन नगरपरिषद , श्रीवर्धन जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२       आवर्धन नगरपरिषद , श्रीवर्धन जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२         श्रीवर्धन नगरपरिषद महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडोल नींदणीकृत आणि योग्य त्या वर्गातील ठेकेदार/ मबुर सहकारी सं यांचेकडून खालेल कामाकरिता ऑनलाईन पद्धतीने निविदा मार्गवित आहे.         अ       कामाचे नाव कामाचे राव श्री सामजादेवा मॉनराई र १४ मधील श्रे.४४,१२,४६५.०० श्रे.००.०० श्र४,१२,१२५.०० श्र४,१२,४५.०० र २०२०.०० श्र४,१२,१२५.०० र २वके ७ टकके देनव व श्री सामजादेवा मॉर्थ हे तिर्थक्षेत्र श्री सामजादेवा मॉर्थ विक्री, स्वांकृतो व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे राहील.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाबता.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाबता.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाबता.         २       निविदा प्रसिद्धी दनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाबता श्रीवर्धन तार्था तिर्था तित्र कार्या ते कले वाहेण ता हो निविदा प्रसिद्ध ता रात्ते इर्याल्य वोल् परिएण झाल्यांता आर्थिक बोल्या दिनांक रुर/०७/२०२१ रोजी द्वारा रे.०० वाबपरांत भनिविदाल सर्य कार्या तोजिक केले पारिण वर्याताही वरां कारात्वा वित्त कोणती ति तेलरा स्राय विविद्ध प्रसं वार्या वेत्र काल्य ता रात्ते केल्य ता तां निविदा प्रसिद्ध तरांता होक क वोले परिएण बार्यवाही वर्या करा काणती ति तेलरा सार्य करण्या तो निविदा प्रसिद्ध र यात्ते क्रि विक्र व स्वोकृतां सेल्य करा राही करांता कार्य वालकरा रा वे तर्ववित स्राय व्य वार्य तार्ति श्रीव		कमध्ये कोविड	नसीरिया, ता.					तसेच शंभर
आगित ६४ जणा       वॉर्डमध्ये सोमवारी लागलेल्या भीषण       ऑक्सिजन टॅकमध्ये स्फोट झाल्याने मृत्युमुखी         भूत्युमुखी       आगीत दोन आरोग्य कर्मचाऱ्यांसह ६४       लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.         श्रीवर्धन नगरपरिषद, श्रीवर्धन जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२       श्रीवर्धन नगरपरिषद, श्रीवर्धन जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२         श्रीवर्धन नगरपरिषद महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडोल नोंदणीकृत आणि योग्य त्या वर्गातील ठेकेदार/ मजुर सहकारी सं यांचेकहृत खालील कामाकरिता ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवित आहे.         अ       कामाचे गाव       निविदेची स्कम मिविरोव स्कम फी (रुपये)       सुरक्षा अनामत स्कक कामाची मुव रिखांने बिलावा मंगवंवी मंदिर हे तीर्थिय वावतची फॉर्मची विश्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे राहील.         ३       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता.         ३       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता.         २       निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.         ३       निविदा फॉर्म जॉनलाईन स्वीकृती दिनांक ३०/०७/२०२१ दुपारी १.०० वाजलया पासून सुरुवात करण्यात येग निविदेतील सर्च कामांची तांत्रिक बोले परिपूर्ण झाल्यातार आधिक बोलोचा लिफाफा २ अडाल्या पासून सुरुवात करण्यात येग निविद प्रफा १/२०७ द्यारें अर्चवक्त ते राने के के लाखता क्रिका खाल्या कार्य ते तिविदा क्रि मा वार्य ते वाजे परिय राने वर्या कर्ता वर्य तिविद प्रफा १ वाजे दाने कारी परिपूर्ण झार्यवांक वरील वा लिकल्या हा लिप्त हा वर्य क बो								
श्रीवर्धन नगरपरिषद, श्रीवर्धन जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२         श्रीवर्धन नगरपरिषद महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नोंदणीकृत आणि योग्य त्या वगांतील ठेकेदार/ मजुर सहकारी सं यांचेकडून खालील कामाकरिता ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवित आहे.         अ       कामाघे नाव         तिविदा कामंग्र नाव         तिविदा कामंग्र नाव         तिविदेची रक्कम         प्रिंग किलागे ने तिविदेची रक्कम         कामाघे नाव         तिविदेची रक्कम         प्रिंग (रुपये)         रेखांग         कामाचे नाव         तिविदेची रक्कम         प्रिंग निवदा कामंग्र नाव         तिविदेची रक्कम         प्रिंग (रुपये)         रेखांग         श्र कामाकरित         त्र कामाकरित         त्र विदा करे         श्र सांतादेवी मॉरिर हे तीर्थ केत्र         र गावठाग नं. १ हि. नं. १४ मधील ४,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२,४६५.००         २,०००/२०२१ रोजी सकाळी १८,००० वाजता.         २)       तिविदा कार्य के र-१००/२०२१ रोजी स्वाळी १९.०० वाज्य वा         २)       तिविदा फॉर्य जंता ६२/००/२०२१ रोजी सकाळी १९.०० पासून ते दि.०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजपर्य ति         २)       तिविदा फॉर्य जंता ६२/००/२०		गातद्वर्षजण						
जाहीर ई-निविदा सूचना क्र. ई- १०/२०२१-२२         श्रीवर्धन नगरपरिषद महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नींदणीकृत आणि योग्य त्या वर्गातील ठेकेदार/ मजुर सहकारी सं यांचेकडून खालील कामाकरिता ऑनलाईन पद्धतीने निविदा मागवित आहे.         अ.       कामाचे नाव       निविदेची रक्कम       निविदा फॉर्म फी (रुपये)       हसारा रक्कम       सुरक्षा अनामत रक्कम       कामाचे मुव         श्र.       गावदाग नं. १ हि. नं. १४ मधील श्रे सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र       स्वरक्ष सि (रुपये)       इसारा रक्कम       सुरक्षा अनामत रक्कम       कामाचे मुव         श्रे सामजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र       स्वरक्षत करणे.       २,०००.००       ४,४४,१२५.००       २ टकके       ७ टकके       दोन वर्षे         अंग्रे सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र       ४,४४,१२,४६५.००       २,०००.००       ४,४४,१२५.००       २ टकके       ७ टकके       दोन वर्षे         अंग्रे सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र       ४,४४,१२,४६५.००       २,०००.००       ४,४४,१२५.००       २ टकके       ए टकके       दोन वर्षे         अपरेक्त ई-निविदा बाबतत्वी फॉर्मची विक्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलग्रप्राण पाहील.       २       निविदा प्रसिद्ध दिनांक १२/०७/२०२१ रोर्ज सकाळी ११.०० वाजता.       २       निविदा फॉर्म ऑनलाईन उपल्ळ्य दिनांक १२/०७/२०२१ र्या १.०० वाजत्य.       २       २       त्य वे       २       २       त्य वे       २       २       त्य वे       २       त्य वे       २       २       त्य वे       २       २	मृत	युमुखी ः	आगीत दोन आरोग्य	। कर्मचाऱ्यांस	नह ६४ ला	गल्याचा प्र	प्राथमिक अंव	राज आहे.
अ.         कामाचे नाव         निविदेची रक्कम         निविदा फॉर्म         इसारा रक्कम         सुरक्षा अनामत रक्कम         कामाची मुव           क.         गावठाण नं. १ हि. नं. १४ मधील         ४,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२५.००         २ टक्के         ७ टकके         दोन वपे           श्री सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र         २,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२५.००         २ टक्के         ७ टकके         दोन वपे           असित करणे.         उपरोक्त ई-निविदा बाबतत्त्री फॉर्मची विक्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे राहील.         १)         निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.           २)         निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.         २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता.           २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता.         २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी स्पार्थ राखी १९.०० वाजेपर्यंत.           २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.           २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.           २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.           २)         निविदा फॉर्म ऑनललईन उपलब्ध वाछेग तरार्य काळा वालेग वाछि केली वाईल.त्या		अंविर्धन नगरपरिषद महाराष्ट्र शासन स	<b>ई-निविदा सू</b> च सार्वजनिक बांधकाम विभ	<b>त्रना क्र. ई</b> भागाकडील नोंदर	- 20/20	28-2		जूर सहकारी सं
क.         फी (रुपये)         रिषये)         रेखंगे         बिलातून           १         गावटाण नं. १ हि. नं. १४ मधील श्री सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र         ४,४४,१२,४६५.००         २,०००.००         ४,४४,१२५.००         २ टकके         ७ टकके         दोन वर्षे           श्री सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र         अंग्रे स्वेकसित करणे.         २ उपरोक्त ई-निविदा बाबतची फॉर्मची बिक्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे राहील.         २)           ७ निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.         २)         निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.           २)         निविदा प्रमिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.         २)         निविदा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजपा.           २)         निविदा फॉर्म ऑनलाईन इपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० वाजपा.         २)         निविदा फॉर्म ऑनलाईन इपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० वाजपा.           २)         निविदा फॉर्म ऑनलाईन इपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.           ३)         निविदा फॉर्म ऑनलाईन इयोकृती दिनांक ३०/०७/२०२१ दुपारी १.०० याजपता शेत.           ३)         निविदा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध दिनांक १०/०७/२०२१ दुपारी १.०० वाजपरा १.०० वाजपरा त.           ३)         निविदा फॉर्म ऑनलाईन उडाडण्यास दिनांक १०/०८/२०२१ दुपारी १.०० वाजपरा त.           ३)         निविदा फॉर्म ऑनलाईन इंड उल्ला दिनांक ३०/०७/२०२१ दुपारी १.०० वाजपरा त.           ३)         निविदा फॉर्म व्व		~ · · · ·			इसारा रक्कम	सरक्षा अ	नामत खकम	कामाची मव
श्री सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र         उपरोक्त ई-निविदा बाबतत्वी फॉर्मची बिक्री, स्वीकृती व निविदा उघडण्याची कार्यवाही खालीलप्रमाणे राहील.         ३) निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.         २) निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.         २) निविदा प्रमिं औंनलाईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १९.०० वाजता.         ३) निविदा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.         ३) निविदा फॉर्म ऑनलाईन स्वीकृती दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.         ५) निविदा फॉर्म ऑनलाईन रबीकृती दिनांक ३०/०७/२०२१ दुपारी १.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.         ५) निविदा फॉर्म ऑनलाईन उडाङण्यास दिनांक ०९/०८/२०२१ रोजी दुपारे १.०० वाजलया पासून सुरुवात करण्यात ये.         २) निविदा लिकाफा १ (ऑनलाईन) उडाङण्यास दिनांक ०९/०८/२०२१ रोजी दुपारे १.०० वाजलया पासून सुरुवात करण्यात ये.         २) निविदा कार्म वंगीकृती विनांक इंग/०७/२०२१ दुपारी १.०० वाजल्या पासून सुरुवात करण्यात ये.         २) निविदा कार्म १ (ऑनलाईन) उडाङण्यास दिनांक ०९/०८/२०२१ रोजी दुपारे १.०० वाजल्या पासून सुरुवात करण्यात ये.         २) निविदा कार्म विदी तेल कार्मची तांत्रिक बोली परिपूर्ण झाल्यानंतर आर्थिक बोलीचा लिफाफा २ उघडण्याची कार्यवाही केल्ठी जाईल. त्या ते         तविदा फॉर्म विक्री व स्वीकृतीची संपूर्ण कार्यवाही वरील कालावधीत www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर कराल्यात आहे. सबिस्तर निविदा सुचना अटी शर्तांसिहित www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आले आहे. या नि         त्रिविदा सुचना अटी शर्तींसहित www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे आले आहे. या नि	क्र.			फी (रुपये)				
<ul> <li>१) निविदा प्रसिद्धी दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता.</li> <li>१) निविदापूर्व बैठक दिनांक १२/०७/२०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालयात आयोजित केलेली आहे.</li> <li>३) निविदा फॉर्म ऑनलाईन उपलब्ध दिनांक १२/०७/२०२१ सकाळी ११.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.</li> <li>४) निविदा फॉर्म ऑनलाईन स्वीकृती दिनांक १२/०७/२०२१ दुपारी १.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.</li> <li>५) निविदा फॉर्म ऑनलाईन स्वीकृती दिनांक १२/०७/२०२१ दुपारी १.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.</li> <li>५) निविदा फॉर्म ऑनलाईन स्वीकृती दिनांक ३०/०७/२०२१ दुपारी १.०० पासून ते दि. ०६/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.</li> <li>५) निविदा लिफाफा १ (ऑनलाईन) उघडण्यास दिनांक ०९/०८/२०२१ रोजी दुपारी १.०० वाजलय्या पासून सुरुवात करण्यात येः निविदील सर्व कामांची तांत्रिक बोली परिपूर्ण झाल्यानंतर आधिक बोलीचा लिफाफा २ उघडण्याची कार्यवाही केली जाईल. त्या व संबंधित निविदाकार यांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील. तसे न केल्यास निविदांबाबत कोणतीही तक्रार प्राह्य घरली जाणार नाही निविदा फॉर्म विक्री व स्वीकृतीची संपूर्ण कार्यवाही वरील कालावधीत www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर करण्यात आहे. सविस्तर निविदा सूचना अटी शर्तांसहित www.mahatenders.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणेत आली आहे. या नि सूचनेबाबत अधिक माहिती श्रीवर्धन नगरपरिषद कार्याल्यामध्ये बांधकाम विभागामध्ये उपलब्ध होईल.</li> <li>क्र. श्रीनप/- सही/- सही/- सही/- सही/- श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, किरण दुपारी भारे (यशवंत रामचंद्र चौलकर) (जितेंद्र प्रभाकर सातनाक) जिद्यां संव, उपाध्यक्ष, अभ्यक्ष,</li> </ul>	8	श्री सोमजादेवी मंदिर हे तीर्थक्षेत्र		२,०००.००	४,४४,१२५.००	२ टक्के	७ टक्के	दोन वर्षे
श्रीवर्धन नगरपरिषद कार्यालय, श्रीवर्धन (किरणकुमार मोरे) (यशवंत रामचंद्र चौलकर) (जितेंद्र प्रभाकर सातनाक) जि. रायगड, दिनांक ०९/०७/२०२१ मुख्याधिकारी, उपाध्यक्ष, अध्यक्ष,	f आहे.	निविदेतील सर्व कामांची तांत्रिक बे संबंधित निविदाकार यांनी उपस्थित निविदा फॉर्म विक्री व स्वीकृतीची सं सविस्तर निविदा सूचना अटी शर्ती	ोली परिपूर्ण झाल्यानंतर राहणे बंधनकारक राही पूर्ण कार्यवाही वरील का सहित www.mahat	आर्थिक बोलोग ल. तसे न केल्य लावधीत www enders.gov.	चा लिफाफा २ उध ास निविदांबाबत व v.mahatender .in या संकेतस्थळ	वडण्याची ब कोणतीही त rs.gov.in प्रवर प्रसिद्ध	फार्यवाही केली क्रार प्राह्य धरत या संकेतस्थव	जाईल. त्या वे श्री जाणार नाही. ठावर करण्यात
	श्रीवध	र्वन नगरपरिषद कार्यालय, श्रीवर्धन	(किरणकुमा मुख्याधिकारी,	र मोरे) (	यशवंत रामचंद्र चै उपाध्यक्ष,		(जितेंद्र प्रभाव अध्य	कर सातनाक) क्ष,
			टह	ोल्टार	7			
व्होल्टास			(AT	ATA Enterprise	•)			22
(A TATA Enterprise )	<u></u>	· · · · ·	1_r-		1_1-		Thre	
(A TATA Enterprise ) प्रतर्भेष्टी सूचना प्रिक सर्वसाधारण सभेवी सूचना प्रतर्भ	याद्वा	रे कळविण्यात येते की, सध्या र	सुरू असलेल्या कोव्ह कार्य कार्य २००१	ीड-१९ महाम २ जगा आजभा	गारीच्या पार्श्वभूर्म एक च्या आणि =	विर व्होल्त	रास लिमिटेड जगा नगरनी	s (कंपनी) य गांचा अन्या
(A TATA Enterprise ) संदुराष्ट्राव्या वार्षिक सर्वसाधारण सभेन्नी सूचना याद्वारे कळविण्यात येते की, सध्या सरू असलेल्या कोव्हीड-१९ महामारीच्या पार्श्वभमीवर व्होल्टास लिमिटेड (कंपनी) य	सदुर	व त्या अंतर्गत बनविण्यात आले	जिपना कायदा २०५ हेल्या नियमांना अनर	ारू च्या आवश्य नरून आणि त	यसह वाचा साम	भान्य परिष	क्या तरतुदा पत्रक दिनांक	वाना अनुस ति ५ मे २०
(A TATA Enterprise ) प्रतर्भे सर्वुसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेर्झी सूचना		१ १३ जानेवारी २०२१ जे कॉर्पो						

गू असलेल्या तरतुदी यांना अनुसरून न्य परिपत्रक दिनांकीत ५ मे २०२० आणि १३ जानेवारी २०२१ जे कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय यांच्या वतीने जारी करण्यात आलेलं आहे (एमसीए परिपत्रके) यांना अनुसरून आणि परिपत्रक दिनांकीत १२ मे २०२० आणि १५ जानेवारी २०२१ जी सिक्युरिटी अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया यांनी जारी केली आहेत (सेबी परिपत्रके) यांना अनुसरून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य

कंपनीच्या सभासदांची ६७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३.०० वाजता व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून जी सुविधा नॅशनल सिक्यूरिटी डिपॉझिटरीज लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिली आहे त्याद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयानुरूप होणार आहे

पत्रके आणि अन्य वैधानिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ www.voltas.com येथे आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येईल. त्याचप्रमाणे ज्या भांडवली बाजारांत कंपनीचे समभाग नोंदणीकृत आहेत, अशा भांडवली बाजारांच्या संकेतस्थळांवर वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना उपलब्ध असेल. म्हणजेच www.bseindia.com आणि www.nseindia.com सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित राहून सहभाग घेऊ शकतात आणि त्याचा संपूर्ण तपशील कंपनीकडून वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नॅमूद करण्यात येईल. त्याप्रमाणे, कृपया नोंद घ्यावी की, कोव्हींड - १९ संदर्भातील खॅबरदारी म्हणून सरकारी यंत्रणांनी जारी केलेल्या दिशानिर्देशानुसार ६७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रत्यक्ष स्वरूपात उपस्थित राहण्यासाठी कोणतीही तरतूद किंवा सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेला व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून उपस्थित असलेल्या सभासदांची संख्या गणसंख्या निर्धारित करण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस/रजिस्ट्रार यांच्याकडे नोंदणीकृत असतील अशा सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताच्या वार्षिक अहवालासह इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात येईल. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके यांच्या अनुसार कोणत्याही सभासदाला वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वित्तीय अहवाल यांची प्रत्यक्ष प्रत पाठविण्यात येणार नाही. ज्या सभासदांनी आपले इ मेल तपशील अद्याप नोंदणीकृत करून घेतलेले नाहीत त्यांना विनंती करण्यात येते की. त्यांनी खालीलप्रमाणे नमुद केलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा आणि वॉर्षिक सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वित्तीय अहवाल यांची इलेक्ट्रॉनिक प्रत प्राप्त करून घेण्यासाठी आणि ई-मतदानासाठी आवश्यक असलेला यूजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करून घेण्यासाठी शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजण्यापूर्वी ई-मेल तपशिलाची नोंदणी करून घ्यावी.

- ए) https://tcpl.linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंकला भेट द्या.
- बी) डॉप डाऊन यादीतून कंपनीचे नाव निवडा : व्होल्टास लिमिटेड
- सभासदांकडे कंपनीचे समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील त्यांना समभाग प्रमाणपत्र क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे.
- डी) यशस्वी पडताळणी झाल्यानंतर प्रारूप आपल्याला इ मेल तपशील आणि मोबाईल क्रमांक नोंदण्यास अनुमती देईल. ड)

- एच) त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी प्रारूप ई-मेल तपशील कन्फर्म करील

र्नोदणीकृत कार्यालय: रिजन्ट चेंबर्स, ७ वा मजला, जमनालाल बजाज मार्ग, २०८, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१.

सदर एजीएम कळवणाऱ्या सूचनेत सांगितल्यानुसार कामकाज पार पाडण्यासाठी ('एजीएम') बुधवार, ११ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजता व्हिडिओ काँन्फरोंसेंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ विजूअल माध्यमां धून ('ओएव्हीएम') एजीएम सचना आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी कंपनीचा वार्षिक अहवाल आणि ५२ व्या एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएममधून सहभागी होण्यासाठी लॉगिनचा तपशील १४ जुलै, २०२१ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे (ई-मेल) अशा सदस्यांना पाठवला जाईल ज्यांनी वरील एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांसाठी कंपनी/डिपॉझिटरी सहभागींकडे (डीपी) ई-मेल पत्ता

र्नोदवला आहे. कंपनीने एजीएम सूचना आणि वार्षिक अहवाल आपल्या <u>www.pidilite.com</u> वेबसाइटवर, एनएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com/ आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या www.bseindia.com आणि एजीएमच्या सूचनेसंबंधी कागदपत्रांचं निरिक्षण सदस्य कोणतही शुल्क न भरता इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे करू शकतील, ही कागदपत्रे

एजीएमच्या सूचनेत एजीएममध्ये सहभागी होण्याच मार्गदर्शन केल आहे. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होणाऱ्याची उपस्थिती कायद्याच्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या मोजण्यासाठी उपयोगात आणली जाईल.

+

दिल्लीला जाण्याच्या मात्र, चाचणी पॉझिटिव गृहविलगीकरणात अ वहान विद्यापीठाच्या य ३० जानेवारी २०२० र लागण झाली होते

देशाच्या विविध झाले आहे. या हिमाचल प्रदेश

View Article

आहे. याबरोबर म या लसीची आयाल होणार असल्याने अं लसीकरणाचा वेग व

सरकारकडून केला जात आहे. सध्या ३८ कोटी डोस देण्यात आले आहेत. परंतु कोरोनाला निष्प्रभ करायचे असेल, तर ऐंशी टक्क्यांहन अधिक जनतेचे लसीकरण झाले

पाहिजे. त्यानुसार लसीकरणाचा

वेग वाढविण्याचा प्रयत्न आरोग्य मंत्रालयाकडून सुरू आहे.

माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

वित्तीय वर्ष २०२० आणि २०२१ करिताच्या वार्षिक अहवालाची ई-प्रत त्यासह वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय

- सी) डीपी आयडी/क्लायंट आयडी/प्रत्यक्ष फोलिओ क्रमांक, सभासदांचे नाव आणि पॅनकार्ड तपशील नोंदवा, ज्या
- ई-मेल आयडी आणि मोबाईल क्रमांक नोंदवा
- एफ) प्रारूप मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर ओटीपी पाठवून देईल.
- जी) मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडीवर पाठविलेला ओटीपी नोंदवा.



याद्वारे **सूचना** देण्यात येते की, कंपनीची अडुसष्टावी (६८ वी) वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार, १२ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ११.०० वा. भाप्रवे व्हिडीओ कॉन्फरन्सिग('व्हीसी')/ इतर दृकश्राव्य माध्यमाद्वारे ('ओएव्हीएम') सभासदांच्या समक्ष उपस्थितीशिवाय सर्वसाधारण ठिकाणी होणार आहे. कंपनी कायदा २०१३ च्या सर्व लागू तरतुदी आणि त्याअंतर्गत बनविलेल्या नियमांतर्गत आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेबी') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियमन २०१५ सर्वसाधारण परिपत्रक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र. २०/२०२० दिनांक ०५ मे २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवार्र २०२१ सह वाचावा आणि मिनिस्ट्री ऑफ कॉपोरेट अफेअर्स ('एमसीए') आणि सेबीद्वारे (एकत्रित संदर्भ 'संबंधित परिपत्रक') जारी इतर लागू तरतुदीनुसार, संबंधितमध्ये ६८ वी एजीएम सूचना दिनांक २८ मे २०२१ च्या सूचनेमध्ये व्यवसायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी होणार आहे.

६८ व्या एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल फक्त इलेक्टॉनिक पर्यायाद्वारे अशा सभासदांना पाठविण्यात आलेला आहे ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी/ निबंधक आणि भाग हस्तांतरण प्रतिनिधी/डिपॉझिटरीजयांच्याकडे वर नमूद परिपत्रकांसह संबंधितमध्ये नोंदणीकृत आहेत.

६८ व्या एजीएमच्या सूचनेसह आर्थिक वर्ष २०२०-२१ साठीचा वार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ https://www.adorwelding.com/ येथे आणि स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ म्हणजेच बीएसई लिमिटेड https://www.bseindia.com/ आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज इंडिया लिमिटेडचे https://www.nseindia.com येथे पुरविण्यात आलेला आहे. एजीएमच्या सूचनेची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेडचे (एनएसडीएल) संकेतस्थळ https://www.evoting.nsdl.com/ येथेसुद्धा उपलब्ध आहे.

सभासद एजीएममध्ये उपस्थित आणि सहभागी फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे होऊ शकतील. ६८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये एजीएमला उपस्थित राहण्याच्या सूचनांचा तपशील पुरवण्यात आलेला आहे. कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अंतर्गत कोरम गणनेच्या हेतूसाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतील.

### ई-मेल आयडी नोंदणीकृत/अद्ययावत करण्याच्या पद्धती :

- जर, सभासदांचा ई-मेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरिजकडे अगोदरच नोंदणीकृत असेल तर, ई-मतदानाचे तपशील वरील नोंदणीकृत ई-मेल पत्त्याव पाठविण्यात येतील.
- जर सभासदांकडे समक्ष स्वरूपात भाग असतील, कंपनी/आरटीए/ डिपॉझिटरीजकडे त्याचा/ तिचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत नसेल तर त्याने/ तिने सहीचे विनंतीपत्र फोलिओ क्र. आणि भागधारकांचे नाव पुरवून आमचे आरटीए मे. लिंकइनटाईम इंडिया प्रा. लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई ४०००८३ येथे पाठवावे किंवा विनंतीपत्राची स्कॅन्ड प्रत ई-मेलद्वारे mt.helpdesk@ linkintime.co.in आणि investorservices@adorians.com येथे पाठवावी
- जर भाग डिमॅट स्वरूपात असतील, तर सभासदांनी त्यांचे डिपॉझिटरी पार्टिसिंपट ('डीपी') यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्या डीपीद्वारे सल्ल्याच्या प्रक्रियेनुसार त्यांच्या डिमॅट खात्यामध्ये ई-मेल पत्ते नोंदणीकृत करावेत.

### ई-मतदानाद्वारे मतदान करण्याच्या पद्धती ः

६८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये व्यवसायाचे व्यवहार स्थापित करण्यासाठी एजीएम येथे ई-मतदान सुविधा वापरून मतदान किंवा एजीएमपूर्वी रिमोट ई-मतदानप्रणालीद्वारे सभासव त्यांचे मतदान करू शकतील. रिमोट ई-मतदान/ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठीच्या प्रकियेचा तपशील ६८ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये पुरवण्यात आलेला आहे. सेबी आणि एमसीएच्या लागू परिपत्रकासह संबंधितमध्ये कंपनीच्या सर्व भागधारकांची माहिती आणि लाभासाठी ही सूचना जारी करण्यात आलेली आहे. ही सूचना स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ आणि कंपनीचे संकेतस्थळ www.adorwelding.com

#### बुक क्लोजर

कायद्याचे कलम ९१ हे कंपनीज (मॅनेजर्मेट अँड ॲडमिनिस्ट्रेशन) कायदा २०१४ चा नियम १० आणि लिस्टिंग रेग्यूलेशन्समधील नियम ४२ सोबत वाचले असता त्या अन्वये अशीही सूचना दिली जात आहे की सदस्यांची नोंदवही आणि कंपनीची भाग हस्तांतरण पुस्तिका गुरूवार, २९ जुलै २०२१ ते बुधवार, ११ ऑगस्ट २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) एजीएमच्या उद्देशाने आणि लाभांश देय देण्याच्या उद्देशाने दोन्ही दिवस बंद राहील.

### टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स (टीडीएस-स्रोतावर कर वजावट)

आयकर अधिनियम १९६१ प्रमाणे, वित्त कायदा २०२० द्वारे सुधारणा करण्यात आल्याप्रमाणे, १ एप्रिल २०२० नंतर कंपनीद्वारे प्रदान करण्यात आलेला किंवा वितरीत करण्यात आलेला लाभांश हा भागधारकांच्या हातामध्ये करपात्र असेल आणि कंपनीने लाभांशामधून विहित दरांनी स्रोतावर कर वजावट करणे (टीडीएस) आवश्यक असेल. भागधारकाची निवासी स्थिती आणि त्याने सादर केलेले व कंपनीने स्वीकारलेले दस्तऐवज यांच्यानुसार टीडीएस दरामध्ये बदल होईल. आयकर अधिनियम, १९६१ च्या लाग् तरतुर्दीनुसार भागधारकांना दस्तऐवज सादर करण्याची विनंती करण्यात येते. कर दरांचा तपशील, लागू कर दर प्राप्त करण्यासाठी आवश्यक दस्तऐवज हे एजीएम नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत.

#### ई-मतदान

स्थळ : मुंबई

दिनांक : १३ जुलै, २०२१

कंपनी आपल्या सर्व सदस्यांना एजीएम आधी (दूरस्थ ई-मतदान) आणि एजीएम दरम्यान (ई-मतदान) इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणेद्वारे एजीएममध्ये मंजूर होणाऱ्या प्रस्तावित ठरावांवार मतदान करण्याचा अधिकार देत आहे. दूरस्थ ई-मतदान/ ई-मतदान सेवा पुरवण्यासाठी कंपनीने एनएसडीएल सोबत आयोजन केले आहे. जर तुमचा ईमेल पत्ता कंपनी/डीपीकडे आधीच नोंदवला असेल तर ई-मतदानासाठी लॉगिन तपशील तुमच्या नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवला आहे. दूरस्थ ई-मत रविवार, ८ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ९.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) सुरू होईल आणि मंगळवार, १० ऑग २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाणवेळ) समाप्त होईल. दूरस्थ ई-मतदान सुविधा मंगळवार, १० ऑग २०२१ रोजी सायंकाळी ५.०० नंतर खंडित करण्यात येईल.

दुरस्थ ई-मतदान/ ई-मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार सदस्याने (एका/अनेक) बुधवार, ४ ऑगस्ट २०२१ (समाप्ती दिनां रोजी धारण केलेल्या समभागांच्या संख्येनुसार असेल. जर सदस्यांकडे समाप्ती तारखेला समभाग असतील तर ते इलेक्ट्रॉ पध्दतीने मतदानासाठी पात्र ठरतील. वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठवल्यानंतर आणि ४ ऑगस्ट २०२१ ह्या समाप्ती तारखे सदस्याकडे समभाग असतील तर त्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल, त्यासाठी त्याने evoting@nsdi.co.in विनंती पाठवावी. ज्या सदस्यांनी दूरस्थ ई-मतदानाद्वारे मत दिलं असेल त्यांना एजीएममध्ये सहभागी होता येई पण एजीएममध्ये पुन्हा ई-मतदानाद्वारे मत देता येणार नाही. दूरस्थ ई-मतदान/ई मतदानाची तपशीलवार प्रक्रिया एजी सूचनेमध्ये आणि एनएसडीएलने सदस्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये उपलब्ध आहे. ई-मतदानासंबंधी कोणतीही शंका/ तक्रार अर तर तुम्ही https://www.evoting.nsdl.com/ वर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेले वारंवार विचारले जा प्रश्न (एफएक्यूज) पाह् शकता किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक, एनएसडीएल, ४ था मजला, ए-विंग, ट्रेड वर्ल्ड, का मिल्स कंपाउंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई ४०००१३ ह्यांना संपर्क करा, ईमेल evoting@nsdl.co.in किंवा फ्री नंबर: १८०० १०२० ९९० / १८०० २२४ ४३०.

तुम्ही तुमचा ई-मेल अँड्रेस नोंदणीकृत केलेला नसल्यास आणि/किंवा कंपनीकडे/डीपीकडे तुमचा बँकेचा तपशील अद्यय केलेला नसल्यास, तुम्ही व्हीसीद्वारे/ओएव्हीएमद्वारे एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी ई-मतदानाकरिता लॉगिन तपशील करण्यासाठी खाली देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करू शकता.

- कंपनीच्या आर अँड टी प्रतिनिधीला स्वाक्षरी केलेलं पत्र पाठवून त्यात फोलिओ क्रमांव भौतिक भागधारणा भागधारकांची नाव आणि पॅनची प्रत (स्वयं प्रमाणित केलेली) आणि ईमेल पत्ते नोंदवण्यासाठी ईमे पत्त्यांचा तपशील पाठवा
  - बँक खात्याचा मँडेट अद्ययावत करण्याकरिता, त्यांच्या बँक खात्यामध्ये लाभांश थेट प्रा करण्यासाठी, खालील कागदपत्रांची प्रत आर अँड टी प्रतिनिधींना पाठवा
  - अ. स्वाक्षरी केलेलं पत्र पाठवा ज्यात तुमचं नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता आणि जि लाभांश प्राप्त करायचा आहे त्या बँक खात्यासंबंधी पुढील तपशील असावा: i) बँकेचं न आणि शाखा व बँक खात्याचा प्रकार; ii) कोर बँकिंग सोल्यूशन्सची अंमलबजाव झाल्यानंतर तुमच्या बैंकेने दिलेला बैंक खाते क्रमांक आणि; iii) ११ अंकी आयएफएससी कोख
  - ब. जर भाग संलग्न स्वरूपात धारण केले असतील तर सदस्याचं किंवा प्रथम धारकाचं ना असलेला, कॅंसल केलेला चेक;
  - क. पॅन कार्डाची स्वयं प्रमाणित केलेली प्रत आणि;
  - ड. कंपनी/आर अँड डी प्रतिनिधीकडे नोंदवल्यानुसार सदस्याच्या पत्त्याची पडताळणी करण्यास कोणत्याही कागदपत्राची स्वयं प्रमाणित केलेली प्रत (उदाहरणार्थ: आधार कार्ड, ड्रायवि लायसन्स, मतदाता ओळखपत्र, पासपोर्ट)

डीमॅट स्वरूपात कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभार्गीना संपर्क करा आणि तुमच्या डीपीने सूचलवलेल्या प्रक्रिबेनुस डीमॅट खात्यात ई-मेल पत्ता व बँक खात्याचा तपशील नोंदवा. भागधारणा

पिडीलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडर

संचालक मंडळाच्या आदेशावरून व्ही. एम. भिडे कंपनी सचिव

**दिनांक**ः १३ जुलै २०२१

वरसुद्धा उपलब्ध आहे.

ठिकाण ः मुंबई

ई-मेल तपशिलाची यशस्वी नोंदणी झाल्यानंतर एनएसडीएल वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल आणि ई-मतदान यूजर आयडी आणि पासवर्ड निर्गमित करील. कोणत्याही स्वरूपाच्या शंका असल्यास सभासद csg-unit@tcplindia.co.in किंवा evoting@nsdl.co.in येथे संपर्क साधा.

वरीलप्रमाणे नमूद केलेले प्रारूप सेबीने निर्धारित केलेल्या नियमानुसार पॅन तपशील अद्ययावत केलेले नसतील तर सभासदांना त्यांच्या पॅनकार्डेची स्वयंसाक्षांकीत प्रत अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

ई-मेल तपशिलाच्या स्थायी नोंदणीसाठी, ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात उपलब्ध आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटस (डीपी) यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावा आणि रजिस्ट्रार आणि शेअर टान्स्फर एजंट-टीएसआर दाराशो कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड (टीएसआर) यांच्याकडे नोंदणीकृत करून घ्यावा ; तसेच समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर csg-unit@tcplindia.co.in येथे लेखी संपर्क साधावा.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर सभासदांना वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा यांसाठी कंपनी एनएसडीएल यांनी उपलब्ध करून दिलेली ई-मतदान सविधा (दरस्थ ई-मतदान) आपल्या सभासदांना उपलब्ध करून देत आहे. त्याचप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दुरस्थ ई-मतदान पद्धतीद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी/वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान दुरस्थ ई-मतदान पद्धतीने मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आला आहे.

### लाभांशाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट इलेक्ट्रॉनिक क्लिअर्रिंग पद्धतीने किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेला बँक खाते तपशील ज्या सभासदांनी अद्ययावत केलेला नाही (लागू असल्यास टीडीएस कपात करण्यास पात्र) त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा

	न टीडीएस कपात करण्यास पात्र) त्यांनी खालीलप्रमाणे दिलेल्या प्रक्रियेचा अवलंब करावा.
प्रत्यक्षधारक :	खालीलप्रमाणे नमूद केलेल्या कागदपत्रांचा प्रत्यक्ष प्रति टीएसआर दाराशो कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, १ ला मजला, २४७ पार्क, लाल बहादूर शास्त्री मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ येथे १२ ऑगस्ट २०२१ पर्यंत पाउवून द्याव्यात. ए) स्वाक्षरी केलेले विनंती पत्र ज्यात नाव, फोलिओ क्रमांक, संपूर्ण पत्ता, आणि खालीलप्रमाणे नमूद केलेला तपशील जो बँक खात्याशी संबंधित आहे, ज्यात लाभांश जमा केला जाणार आहे. १) बँकच्या शाखेचे नाव आणि खात्याचा प्रकार २) बँक खात्याचा क्रमांक आणि कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर आपल्या बँकेने दिलेला प्रकार
0.7	<ul> <li>३) ११ अंकी आयएफएससी कोड</li> <li>बी) रद्द केलेल्या धनादेशाची मूळ प्रत ज्यावर प्रथमधारकाचे नाव असेल जर समभाग संयुक्त स्वरूपात धारण केलेले असतील तर</li> <li>सी) पॅनकार्डची स्वयंसाक्षांकीत प्रत ; आणि</li> <li>डी) खालील कागदपत्रांची स्वयंसाक्षांकीत प्रत (जसे की आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना, निवडणूक ओळखपत्र, पारपत्र) सभासदाच्या कंपनीकडे नोंदणीकृत असलेल्या वास्तव्याच्या पुराव्याच्या पुष्ट्यर्थ.</li> </ul>
डिमॅट स्वरूपात धारणा :	ज्या सभासदांकडे कंपनीचे समभाग डिमॅट स्वरूपात आहेत अशा सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपले इलेक्ट्रॉनिक बॅंक तपशील संबंधित डीपी यांच्याकडे नोंदवून घ्यावेत.
	भासदाचे बँक खाते तपशील उपलब्ध नसतील तर कंपनी लाभांश वॉरंट/धनादेश डीडी कोव्हीड - १९ स्थिती भासदांना पोस्टाच्या माध्यमातून पाठवून देईल.
वित्त कायदा २०२ कायदा १९६१ मध् आहे. सामान्यपणे पॅनकार्ड क्रमांक, र तर कंपनी/रजिस्त्	० अनुसार लाभांशाचे उत्पन्न सभासदांसाठी १ एप्रिल २०२० पासून हे करपात्र उत्पन्न आहे आणि प्राप्तिकर य्ये नमूद केलेल्या नियमानुसार कंपनीला सदरील लाभांशातून टीडीएस कपात विहित दराने करणे आवश्यक टीडीएस कपाती संदर्भात सभासदांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपले रेसिडेन्शिअल स्टेटस, आणि प्राप्तिकर कायद्यानुसार त्यांचा प्रवर्गसंबंधी डीपी यांच्याकडे तसेच समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील ट्रार यांच्याकडे आपली कागदपत्रे ई-मेलच्या माध्यमातून https://tcpl.linkintime.co.in/formsReg
/submission-o करून घ्यावेत. स www.voltas.co	of-form-15g-15h.html येथे शुक्रवार, दिनांक ६ ऑगस्ट २०२१ पर्यंत पूर्ण करून घ्यावेत/अद्ययावत विस्तर प्रक्रियेचा तपशील सभासदांना पाठविण्यात आला आहे आणि तो कंपनी यांचे संकेतस्थळ https:// om/announcements-communication येथे डाऊनलोड विभागात टीडीएस कपात आणि लाभांश भासदांकरिता उपलब्ध आहे. दहोल्टास लिमिटेड
	स्वाक्षरी/– व्ही. पी. मल्होत्रा उपाध्यक्ष – टॅक्सेशन,
मुंबई १३ जुलै २० <b>नोंदणीकृत का</b> य व्होल्टास हाऊस्	लीगल आणि कंपनी सेक्रेटरी २१ <b>र्गलय</b> : 'ए'
नोंदणीकृत काय व्होल्टास हाऊस डॉ बाबासाहेब आंब चिंचपोकळी, मुंबई : ४०० ०३३	लीगल आणि कंपनी सेक्रेटरी र् <b>रालय :</b> 'ए' बेडकर रोड,